



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग चार-क

वर्ष ४, अंक ३१]

गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २५-३१, २०१८/कार्तिक ३-९, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

### नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय

रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड,  
चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १६ ऑक्टोबर २०१८.

वाचा.—(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३०३, दिनांक १ ऑक्टोबर २०१८.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.

(३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.

(४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अँड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

### अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३१५.—शासनाने संदर्भ क्र. (२) च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन, त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. (३) च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून, त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, वाचा क्र. (४) मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :—

## तक्ता

अ. क्र.	बाब	सध्याचा दर (रुपये प्रति कि. लि.)	सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.)
(१)	(२)	(३)	(४)
ए	एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)	२३,८०२.००	२४,०५२.००
बी	वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५%	१,१९०.१०	१,२०२.६०
सी	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी]	२४,९९२.१०	२५,२५४.६०
डी	(i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन	१,००८.८३	१,००८.८३
	(ii) तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.	९९.००	९९.००
	(iii) (A) वाहतूक खर्च	२८०.७९	२८०.७९
	(B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च	७०.२०	७०.२०
	(C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ	५३.८५	५३.८५
	एकूण—वाहतूक खर्च (A+B+C)	४०४.८४	४०४.८४
	(iv) पथ कर (Toll Tax)	७०.००	७०.००
	(v) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ	३.४३	१.०४
	(vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)]	१,५८६.१०	१,५८३.७९
इ	एकूण किंमतवाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% [डी (vi) च्या ५%].	७९.३०	७९.१९
एफ	एकूण [सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर	२६६५७.५०	२६९१७.५०
एफ-१	किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत	२६६५७.५०** (किंमत रुपये २५,३८८.१०+	२६९१७.५०** (किंमत रुपये २५,६३५.७९+
	वस्तू व सेवा कर रुपये १,२६९.४०)		वस्तू व सेवा कर रुपये १,२८१.७९)
जी	किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)	४५०.००	४५०.००
एच	किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के).	२२.५०	२२.५०
आय	किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलोलिटर)	२७,१३०.००** (किंमत रुपये २५,८३८.१०+	२७,३९०.००** (किंमत रुपये २६,०८५.७९+
	वस्तू व सेवा कर रुपये १,२९१.९०).		वस्तू व सेवा कर रुपये १,३०४.२९).
जे	किरकोळ विक्री दर (रुपये प्रतिलिटर)	२७.१३	२७.३९

शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक), घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे,

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.